

August 28, 2024

The Manager, Listing Department, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai 400 001. Tel no.: 22721233 Fax No.: 22723719/ 22723121/ 22722037 BSE Scrip Code: 542773	The Manager, Listing Department, The National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, 5th Floor, Plot C/1, G Block, Bandra - Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051. Tel No.: 2659 8235 Fax No.: 26598237/ 26598238 NSE Symbol: IIFLSEC
---	---

Sub: Newspaper Advertisement – Postal Ballot Notice

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Postal Ballot Notice and e-voting Information of IIFL Securities Limited, published in “Business Standard” (English), “The Free Press Journal” (English) and “Nav Shakti” (Marathi) newspapers on August 28, 2024.

Kindly take the same on record and acknowledge.

Thanking You,

Yours faithfully,

For **IIFL Securities Limited**

**Meghal Shah
Company Secretary**

Encl: as above

Global investors on edge ahead of Nvidia earnings

BLOOMBERG
27 August

With Nvidia Corp. earnings just a day away and a heavy slate of US economic data scheduled for later in the week, there was little movement in markets on Tuesday.

US equity futures and the dollar were little changed, while Treasury yields inched up.

The stakes are high ahead of Nvidia, especially after an earnings season that showed disappointing results for other "Magnificent Seven" megacaps.

The upcoming reports on US economic growth, prices, personal spending and jobs are adding to the wait-and-see mood.

The heft of Nvidia, which has the second-biggest weighting in the S&P 500 after Apple Inc, and its heady valuation mean it's susceptible to big swings that could reverberate widely.

Pricing in the options market shows that traders see the potential for an almost 10 per cent move in either direction after earnings, which would translate to roughly 160 points in the Nasdaq 100 Index, or a 0.8 per cent move, according to data compiled by Bloomberg.

Nvidia's "numbers will be good but what matters is the guidance in order to understand if the demand is still healthy," said Alberto Tocchio, a portfolio manager at Kairos Partners.

"If we get bad news, the rotation will be ever stronger as the market is still very heavy on the megacap."

Among individual stocks in US premarket trading, Paramount Global fell after an acquisition contest for the CBS parent ended. The Hersey Co. dropped after Citigroup Inc. cut its recommendation on the stock to sell from neutral. JD.com Inc.'s depository receipts climbed after the Chinese online retailer announced a \$5 billion share buyback.

Investors hope the bull market



The heft of Nvidia, which has the second-biggest weighting in the S&P 500 after Apple, and its heady valuation mean it's susceptible to wild swings

Given its massive influence on broader indices, Goldman Sachs Group Inc's trading desk has once called Nvidia "the most important stock on planet Earth"

0.2% per cent in July for a second month. That would pull the three-month annualised rate of so-called core inflation down to 2.1 per cent, a smidgen above the central bank's 2 per cent goal.

"Of course, the central bank will emphasise that it has not yet made a decision and wrap that in the words 'data dependent'," said Volkmar Baur, a strategist at Commerzbank AG. "But 95 per cent of what it needs to know for its September meeting should already be available."

Meanwhile, Europe's Stoxx 600 Index edged higher, led by miners and carmakers. Trading volumes were low, with activity on most European benchmarks about three-quarters of the average level from the past 30 days.

Ryanair Plc led gains in European airline and travel stocks after CEO Michael O'Leary said a softening in fares experienced between April and June has levelled out. Bunzl Plc shares soared after the distribution group raised its full-year profit guidance. Banco Santander SA advanced after announcing a buyback for as much as \$1.7 billion.

will broaden out of big tech after Fed Chair Jerome Powell signalled Friday the central bank will cut rates soon.

Other policy makers echoed his dovish tone: Fed Bank of San Francisco President Mary Daly said it's appropriate to begin cutting rates, while her Richmond counterpart Thomas Barkin said he still saw upside risks for inflation, though he supported "dialing down" policy.

Economists see the personal consumption expenditures price index excluding food and energy — the Fed's preferred measure of underlying inflation — rising



Got tax refund text? Verify source, don't divulge sensitive info

BINDISHA SARANG

The Income-Tax (I-T) Department regularly warns taxpayers about scammers posing as I-T officials and making fraudulent promises of income-tax returns (ITR) through phone calls, text messages, and phishing emails. "Don't trust unsolicited calls. The department will never ask for immediate payments," the department says on its website. If you or any senior citizen you know have received such messages, learn about how these scams work and avoid falling victim to them.

Modus operandi

Fraudsters send deceptive messages with embedded links. Once unsuspecting taxpayers are tricked into clicking on these links, they are then asked to reveal sensitive banking information, including one-time passwords (OTPs) and other confidential details. "In certain cases, scammers succeed in installing remote access applications on victims' devices, gaining access to their personal data. Senior citizens frequently

are the primary targets of such fraudulent schemes," says Vikram Babbar, partner, EY forensic & integrity services-financial services.

Scammers create fake websites resembling the official I-T Department site, tricking users into providing login credentials, personal information, or payment details under the pretext of updating records or process-

ing refunds. "While browsing the internet, taxpayers may encounter pop-up notifications that appear to be from the I-T Department, urging them to claim a refund or update their information," says Ritika Nayyar, partner, Singhania & Co. Fraudsters may at times pose as tax consultants, promising larger refunds in exchange for upfront fees.

They sometimes misuse personal information collected during tax preparation, leading to identity theft or unauthorised financial transactions.

Verifying authenticity of messages

To verify the authenticity of any communication, taxpayers should carefully check the email address, phone number, or website URL. Official communications from the department typically originate from domains like @income-tax.gov.in or @gov.in.

"Avoid clicking on links or downloading attachments from unexpected messages. Instead, manually type the I-T Department portal's official URL (https://www.incometax.gov.in) into your browser. Once logged in, you can verify if any official notifications or updates exist concerning your tax matters. Additionally, you may contact the department directly through official channels for confirmation," says Amit Bansal, partner-direct tax, Singhania & Co.

Thoroughly verify the details even of SMS received. "The I-T Department typically sends communications through the official email ID ending in '@incometax.gov.in' or through SMS from IDs like 'ITDEPT' or 'CPCITR'. Remember the department does not ask for sensitive information like passwords, PINs, or bank account details via email or phone," says Prashant Mali, an advocate and expert on cybercrime.

Handling suspicious messages

If you receive a suspicious message claiming to be from the department, do not respond or click on any links. Instead, report it to the relevant authorities. Also, change your passwords if you have shared personal information. "Be wary of urgent requests and verify the sender's identity. Always use official channels to contact the I-T Department," says Nayyar. Remember, the department never asks for personal or financial information via email, phone, or pop-up notifications, nor should you disclose any such information.

SMS SCAM: RECOGNISING RED FLAGS

SAMPLE SMS: You have been approved an Income Tax Refund of ₹15000/-, the amount will be credited to your account shortly. Please verify your account number 5XXXXX6777. If this is not correct, please update your bank account information by visiting the link below. https://bit.ly/20wpUUX

UNSOLICITED REFUND NOTIFICATION: Receiving an unexpected refund notification, especially via text, is unusual and often a tactic used in phishing scams

SENSE OF URGENCY: The message creates urgency by implying a need for immediate action

SUSPICIOUS LINK: The use of a shortened URL (bit.ly) obscures the destination website, which could be a phishing site designed to steal personal or financial information

REQUEST FOR PERSONAL INFORMATION: Tax authorities do not ask for sensitive information like bank account details through a link in an unsolicited message

How to stay safe from fake trading apps

Nithin Kamath, the co-founder and CEO of Zerodha, has raised alarm over the rising number of fake trading app scams that are targeting unsuspecting investors.

How they operate

The scams typically begin with potential victims being added to WhatsApp groups where they are introduced to fake trading apps. These apps

are designed to look legitimate, often mimicking the user interface of well-known brokerage firms. Initially, users may experience small gains in their

trades, which serves to encourage further investment.

A long trail of victims

The most recent case is of a Delhi man who was duped of ₹1.15 crore in a stock market scam. In April, a businessman in Jayanagar lost ₹5.2 crore

in a sophisticated cybercrime. He was tricked into downloading a fraudulent app and transferring money under the guise of high-return investments.

Spot the red flags

Tanvi Kanchan, Head- UAE Business & Strategy

at Anand Rathi Shares and Stock Brokers says, "I strongly urge all investors to thoroughly verify the authenticity of any trading platform before engaging. Stick to well-known and regulated brokers, avoid apps promising quick riches, as these are red flags."

Read full report here: mybs.in/2dYGusJ

COMPILED BY AYUSH MISHRA



IIFL Securities Limited
CIN: L99999MH1996PLC132983
Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604 Tel: (91-22) 4103 5000 Fax: (91-22) 25806654
E-mail: secretarial@iifl.com, Website: www.iiflsecurities.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members of IIFL Securities Limited ("the Company") are hereby informed that the Company has, on August 27, 2024, sent the Postal Ballot Notice dated August 23, 2024 (the "Postal Ballot Notice"), by e-mail, to all Members whose name appeared in the Register of Members/List of Beneficial Owners, received from National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL"), as on Wednesday, August 21, 2024 ("Eligible Members") and whose e-mail IDs were available with the Depository/Depository Participants.

A copy of Postal Ballot Notice is also available on the website of the Company (www.iiflsecurities.com), the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the website of the remote e-voting service providing agency viz. CDSL (www.evotingindia.com).

Please note that the Postal Ballot Notice has been sent to the Eligible Members, by e-mail only, and the Company is providing facility for voting remotely, only by electronic means ("remote e-voting"), to its Eligible Members, for seeking their approval on the resolutions specified in the Postal Ballot Notice, in accordance with Section 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("The Act") read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, General Circular No.14/2020 dated April 8, 2020, No.17/2020 dated April 13, 2020, and various subsequent circulars, read with Circular No. 11/2022 dated December 28, 2022 and No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and any other applicable laws, rules, and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force). Further, pursuant to the aforesaid Circulars the requirement of sending physical copies of the Notice, postal ballot forms and pre-paid business reply envelopes has been dispensed with.

The Company has engaged the services of CDSL as the agency for providing e-voting facility to the Eligible Members, enabling them to cast their vote in a secured manner.

The Postal Ballot Notice contains the following Resolutions:

1. To consider and approve the change of name of the Company and consequential amendment to Memorandum of Association and Articles of Association of the Company
2. To re-appoint Mr. Shamik Das Sharma (DIN: 07779526) as an Independent Director of the Company

Members holding Equity Shares of the Company as on **Wednesday, August 21, 2024 (the "Cut-off Date")**, shall only be entitled to vote through e-voting process in relation to the Resolutions specified in the Postal Ballot Notice. The login credentials and the detailed procedure for casting the votes through remote e-voting have been sent to the Eligible Members alongwith the Notice. A person who becomes a Member after the Cut-off Date should treat the Postal Ballot Notice for information purpose only.

Eligible Members who have not registered their e-mail IDs, are required to register the same so as to receive the Postal Ballot Notice and the procedure for e-voting along with the login ID and password related details. The procedure to register email ID is, given below in the following manner:

(i) **For Physical shareholders**- Please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to the **Company** at secretarial@iifl.com or **RTA** at rt.helpdesk@linkintime.co.in.

(ii) **For Demat shareholders** - Please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP).

(iii) **For individual Demat Shareholders** - Please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP) which is mandatory while e-Voting through Depository.

The e-voting period will commence on **Wednesday, August 28, 2024 at 9:00 AM (IST)** and ends on **Thursday, September 26, 2024 at 5:00 PM (IST)**. During this period, Eligible Members of the Company may cast their votes electronically. The e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period.

CS Snehal Shah, Proprietor of M/s. Snehal Shah & Associates, Practicing Company Secretaries, Mumbai or failing him CS Pratik M. Shah, Practicing Company Secretaries, have been appointed as the Scrutinizer to conduct the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner.

The results of the Postal Ballot will be announced on or before Monday, September 30, 2024. The results alongwith the Scrutinizer's Report will be displayed at the Registered Office of the Company. The same will also be posted on the website of the Company (www.iiflsecurities.com), website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of CDSL at www.evotingindia.com

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatall Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 21 09911.

Members are requested to carefully read all the notes set out in the Postal Ballot Notice and in particular manner of casting vote through remote e-voting.

For IIFL Securities Limited
Sd/-
Meghal Shah
Company Secretary

Date: August 27, 2024
Place: Mumbai

Union Mutual Fund
Union Asset Management Company Private Limited
Investment Manager for Union Mutual Fund
Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198201
Registered Office: Unit 503, 5th Floor, Leela Business Park, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400059
• Toll Free No. 1800 2002 268/1800 5722 268; • Non Toll Free. 022-67483333;
• Fax No: 022-67483402; • Website: www.unionmf.com; • Email: investorcare@unionmf.com



PUBLIC CAUTION NOTICE

It has come to the notice of Union Asset Management Company Private Limited ("the AMC"), the investment manager to the Schemes of Union Mutual Fund ("the Fund"), that there are few fake/ deceptive/ fraudulent group(s) created on social media platform i.e. WhatsApp under different names impersonating the Fund, it's logo and misusing the name of Mr. Harshad Patwardhan - Chief Investment Officer (CIO) of the AMC, by engaging in fraudulent activities such as providing stock tips, contest, video, teasers, etc., for their unlawful gains. The AMC has also identified few WhatsApp numbers (+91 9866905754, +91 9002472164, +44 7435361056, +44 7586335518, +91 9589745388, +91 9849607349, +91 8015095081) that are administering the above-mentioned fake groups. The AMC had earlier also released few notices dated August 13, 2024 and August 16, 2024 cautioning public in general about the fake WhatsApp group and the WhatsApp numbers being used for impersonating the Fund and misusing the name of the CIO for carrying out these fraudulent activities.

Further, one of the impersonator (who is one of the admin of the fake groups created), by the name Ms. Mitali Chopra claiming to be assistant of CIO (Mr. Harshad Patwardhan) is using personal photograph of the Company Secretary of the AMC as a WhatsApp DP for deceptive & fraudulent activities in these Fake WhatsApp groups under the pretense of offering legitimate investment opportunities. Please report such fake groups to WhatsApp & exit the groups immediately. Apart from the fake WhatsApp groups, these impostors may be using other channel(s) / platform(s) / mobile number(s) that we are not aware of.

In order to caution the public in general, we would like to inform that the AMC, the Fund, Union Trustee Company Private Limited ("Trustee Company"), Employees and Directors of the AMC / the Trustee Company are in no way associated with these fake/fraudulent/deceptive WhatsApp groups and shall not be responsible for, and expressly disclaims all liabilities for, damages of any kind arising out of the use of, reference to, or reliance on any information obtained from any of the aforesaid WhatsApp groups, and/or any other channel / platform we are not aware of.

We hereby advise everyone that they should not fall prey to the impostors/ fake groups / phishing websites/links and stay vigilant of such scams. Kindly take note as anyone who engages with the aforesaid fake WhatsApp groups, or any other platform including phishing websites/links and material promoted by the impostors using the aforesaid platforms does so at their own risk. Please also note that Union Mutual Fund does not have any WhatsApp group for providing tips for Stocks/ trades in Securities Market. The Fund is a SEBI registered intermediary and provides services that are in adherence to SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 and circulars issued thereunder.

For your reference, please note that below mentioned are our official handles:

- Instagram: <https://www.instagram.com/unionmutualfundofficial/>
- Facebook: <https://www.facebook.com/profile.php?id=100085907920567>
- Twitter: <https://x.com/UnionMutualFund>
- LinkedIn: <https://www.linkedin.com/company/unionmf/>
- YouTube: <https://www.youtube.com/@unionmutualfund>
- WhatsApp: <https://wa.me/9321403687>

For any information on our products and services, investors can visit Union Mutual Fund website at <https://www.unionmf.com/> or contact the AMC's officials at investorcare@unionmf.com.

For Union Asset Management Company Private Limited
(Investment Manager for Union Mutual Fund)
Sd/-
Authorised Signatory

Place: Mumbai
Date: August 27, 2024

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Statutory Details: Constitution: Union Mutual Fund has been set up as a Trust under the Indian Trusts Act, 1882; **Sponsors:** Union Bank of India and Dai-ichi Life Holdings, Inc.; **Trustee:** Union Trustee Company Private Limited [Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198198], a company incorporated under the Companies Act, 1956 with a limited liability; **Investment Manager:** Union Asset Management Company Private Limited [Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198201], a company incorporated under the Companies Act, 1956 with a limited liability. Copy of all Scheme Related Documents can be obtained from any of our AMC offices/Customer Service Centers/distributors as well as from our website www.unionmf.com.

Saraswat Bank
Saraswat Co-operative Bank Ltd.

Saraswat Co-operative Bank Limited
74/C, Samadhan Building, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai-400 028
Tel. No. : +91 8657043713 / 14 / 15

POSSESSION NOTICE
POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTIES IN CASE OF MORE THAN ONE BORROWER BY THE RESPECTIVE AUTHORISED OFFICERS (FOR IMMOVABLE PROPERTY)

WHEREAS,
Saraswat Co-operative Bank Ltd./the Authorised Officer/s of the Saraswat Co-operative Bank Ltd. under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued demand notice/s on the dates mentioned against each account calling upon the respective borrower/s, guarantor/s and mortgagor/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of the notice(s)/date of receipt of the said notice/s.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken the **symbolic possession** of the property described herein below in exercise of power conferred on him under sub-section (4) of Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on various dates of **23rd August 2024**.

The borrower/s, mortgagor/s, guarantor/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the said property/ies will be subject to the charge of Saraswat Co-operative Bank Ltd. for the amounts outstanding alongwith the interest and charges.

Sr. No.	Name of the branch	Name of the account	Name of the borrower/mortgagor/guarantor	Description of the property mortgaged (secured asset)	Date of Demand Notice	Date of Symbolic Possession	Amount outstanding as per demand notice (alongwith future interest and charges)
1	Vasai East	Ms. Mishra Bindudevi Sunilkumar	Principal Borrower & Mortgagor Ms. Mishra Bindudevi Sunilkumar And Co-Borrower/Mortgagor Mr. Mishra Ravishankar Sunil and Gurantor Mr. Mishra Sunilkumar Ramsingar	Flat no. 607 admeasuring 32.49 sq.meter (carpet area 6th floor, of Building known as "Paramount Enclave Building no. 4", situated on the Plot Old Survey No. 1023/1+2/25, New Survey No. 1023/9, 1023/9/1 Village Mahim Palghar, Mahim Station Road, Near Haranwadi Naka, Opp. I. P. International School, Palghar West-401404	24.05.2023	23.08.2024	Rs. 15,31,565.84 (Rupees Fifteen Lakhs Thirty One Thousand Five Hundred Sixty Five and Eighty Four Paise Only) as on 24.05.2023

The borrower's, guarantor's, mortgagor's attention is invited to the provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the mortgaged property/ies i.e., secured asset/s.

Date : 28.08.2024
Place : Mumbai

Sd/-
Authorised Officer
Saraswat Co-operative Bank Ltd.

PUBLIC NOTICE

The public in general are hereby informed that our client has acquired from the sole surviving legal heirs of the Author, the exclusive assignment of the below mentioned rights ("Rights") in 1 (one) Marathi language book titled "Shodh" ("Book") written by late Mr. Muralidhar Khairam ("Author") published in the year 2015 by the publisher Rajhans Prakashan Private Limited, for a period of 8 years ("Term"), and for the territory of the entire universe ("Territory"):

- The exclusive right to produce a web-series in any and all Indian languages including English language, the right to adapt the Book and use the literary works of the Book in conjunction with any other literary, dramatic or other material of any kind for producing a web-series;
- The right to dub and/or subtitle and/or provide voice over for the web-series, in any and all language(s) of the world;
- The rights to use excerpts, summaries, and extracts from the Book for exploitation and marketing of the web-series;
- The right to exploit all the web-series including the underlying works thereof, in all present and future modes, media, formats and platforms;
- The exclusive right to exercise all rights comprised in the copyright and other intellectual property rights in web-series as the first owner;
- The right to make derivative works of the web-series in all Indian languages including English language;
- Other ancillary and incidental rights like merchandising rights, audio rights, public performance rights, music and soundtrack rights, etc.

Any person, firm or company having any claim of whatsoever nature, against or in relation to the Rights or the Book are hereby required to make the same known in writing along with documentary proof and evidence of the claim at the address/ email ID mentioned below, within 10 (ten) days of publication, otherwise such claim will be considered as waived. Claims without any documentary proof (certified true copies) shall not be entertained. Any person/firm/company party dealing with any of the aforesaid Rights, in any manner other than with our Client, shall be treated as infringement of the Rights vested with our client and our client reserve the right to take appropriate actions for such unauthorized exploitation.

From:
Bar & Brief Attorneys,
1001, 10 th Floor, Peninsula Park,
Off New Link Road, Andheri (West),
Mumbai - 400 053
Email: contact@barandbrief.com

Place: Mumbai
Date: 27 August 2024

यूको बँक
(भारत सरकार का उपक्रम)

UCO BANK
(A Govt. of India Undertaking)

समान आर्के विवरण का Honours Your Trust

Panel Branch, Shop No. 1, Neel Atharva Building, MTLN Road, Panvel - 410206.
Phone : 022- 27463020/121 E-mail: panvel@ucobank.co.in

POSSESSION NOTICE (Appendix IV - (Rule-8 (1)) (For Immovable Property))

Whereas, The undersigned being the authorized officer of the UCO Bank Panvel Branch (name of the Institution) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act, 2002 (54 of 2002)) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with (Rule 3) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 issued demand notice dated 22-04-2024 calling upon the borrower Mr. Ganesh Ram Wagnare to repay the amount mentioned in the notice being Rs. 4,13,505.87 (in Words Four Lakh Thirteen Thousand Five Hundred Five Rupees And Eighty Seven Paise) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of power conferred on him under sub-section (4) of section 13 of act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 on this 23rd day of August the year 2024

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the UCO Bank Panvel (name of the Institution) for an amount of Rs 4,13,505.87 and interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets.

Description of Immovable Property
All that part and parcel of the property consisting of House No 579/1 Gangechiwadi, Post Apte, Taluka Panvel, Pin no 410206 within the registration sub-district Panvel And District Raigadh, Maharashtra Bounded: On the North by: House no 923. On the South by: Road. On the East by: House no 579. On the West by: House no 579/2

Date:-23.08.2024
Place:- Panvel

Sd/-
Authorised Officer
UCO Bank

Bandhan Bank
Regional Office: Netaji Marg, Nr. Mithakhali Six Roads, Ellisbridge, Ahmedabad-6. Phone: +91-79-26421671-75

SYMBOLIC POSSESSION NOTICE

NOTICE is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, The Authorized Officer issued demand notice to the borrower(s) on the date mentioned against the account stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice. The borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the public in general and in particular the borrower(s) that the undersigned has taken the symbolic possession of the property described herein below under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the date mentioned against the account. The borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the Bank for the amounts, interest, costs and charges thereon. The borrower's/mortgagor's attention is invited to the provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Name of borrower(s), Guarantor & Loan Account No.	Description of the property mortgaged (Secured Asset)	Date of Demand Notice	Date of Symbolic Possession Notice	O/s Amount as on date of Demand Notice
Mr. Santosh Dipak Dukare Mrs. Jyoti Santosh Dukare	All that piece and parcel of the immovable property situated at Plot No.15, Milkat No.2486/1, Row House No.A-2, Kohinoor Residency, Adarsh Nagar, Badnapur, Dist: Jalna, Maharashtra-431202 and bounded by: North: Row House No. A-1, East: Land of Mr. Patel, West: 20 ft C C Road, South: Row House No. A-3	22.04.2024	22.08.2024	Rs. 13,61,664.49 (Aggregating amount)
Mr. Imran Iqbal Kacchi 20006090003754, 20006090004209	All that piece and parcel of the immovable property situated at Survey No.406/407/414 & 432 Part Plot No.73 Part CTS No.11380/121, Income Tax Colony, Old Jalna, Dist: Jalna, Maharashtra-431203 and bounded by: North: Plot No.73 Part, East: 9 meter Road, West: Plot No.90, South: Plot No.72	22.04.2024	22.08.2024	Rs. 24,88,288.19
Mr. Shivaji Parasram Shewale Mrs. Kalinda Shivaji Shewale	All that piece and parcel of the immovable property situated at Survey No.2309/80, Plot No.80, House No.2309, Ganesh Colony, Jalna Road, Mantha, Dist: Jalna, Maharashtra-431501 and bounded by: North: Plot No.81, East: Road, West: Plot No.79, South: Road	22.04.2024	22.08.2024	Rs. 1,29,484.74
Mr. Baban Uttam Shiral Mrs. Savita Baban Shiral 20006090000780	All that piece and parcel of the immovable property situated at City Survey No.98, Plot No.670 & 672, Main Road, Nr. Ambedkar Chouk, Mantha, Dist: Jalna, Maharashtra-431504 and bounded by: North: Property of Mr. Ashok Vithal Kharat, East: Main Road, West: Property of Mr. Sikandar Marimji, South: Property of Mr. Balasaheb Kshirsagar	23.04.2024	22.08.2024	Rs. 25,69,088.36 (Aggregating amount)
Mr. Laxman Malikarjun Sangevar Mrs. Sushma Laxman Sangevar 20006090003353, 20006090004151	All that piece and parcel of the immovable property situated at Survey No.37, Plot No.269 & 270 Part, House No.18/63/269 & 18/63/270, Surange Nagar, Ambad, Dist: Jalna, Maharashtra-431204 and bounded by: North: Plot No.268, East: 12 meter Road, West: Open Space, South: Remaining Part of Plot No.270	23.04.2024	23.08.2024	Rs. 30,23,508.24

Place: Jalna
Date: 28/08/2024

Authorised Officer
Bandhan Bank Limited

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

BHARATRATNA DR. BABASAHEB AMBEDKAR HOSPITAL, KANDIVALI (W.), MUMBAI-400067
No. HO/BDBAH/5741/SR date 28/08/2024

E-TENDER NOTICE

Medical Superintendent, Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar Municipal General Hospital, Kandivali (West), Mumbai-400067. Invites Three Stage Bid E-Tender for following work.

Details regarding E Tender notice will be available on website <https://mahatenders.gov.in> of Brihanmumbai Municipal Corporation. The Details of the e-Tender is as follows :

Sr. No.	Description	E-Tender No.	Scrutiny fee	EMD Rs.	Start Date and Time of online Bid Downloading	End Date and Time of online Bid submission
1	Work of modifying and re-arranging for storing and distributing medicine with required items	2024_MCGM_1073442_1	Rs. 1200/- + 18.00% GST	10000/-	28/08/2024 till 13.00 hrs.	04/09/2024 at 13.00 hrs.
2	Providing & Fixing of Ceiling Fan, Tube Light & Exhaust Fan	2024_MCGM_1075564_1	Rs. 1200/- + 18.00% GST	8500/-	28/08/2024 till 13.00 hrs.	04/09/2024 at 13.00 hrs.
3	Work of Backelite Compartments in various Wards Nursing Station	2024_MCGM_1075071_1	Rs. 1200/- + 18.00% GST	9000/-	28/08/2024 till 13.00 hrs.	04/09/2024 at 13.00 hrs.
4	Sterile Dehydrated Human Amnion Chorion Allograft with PHMB, size 6"x8"-60 Nos.	2024_MCGM_1075371_1	Rs. 330/- + 18.00% GST	4500/-	28/08/2024 till 13.00 hrs.	04/09/2024 at 13.00 hrs.
5	Work of modifying and re-arranging with protection devices in operation theatre and MICU	2024_MCGM_1074229_1	Rs. 330/- + 18.00% GST	4000/-	28/08/2024 till 13.00 hrs.	04/09/2024 at 13.00 hrs.
6	Refurbishment work in surveillance control area	2024_MCGM_1074909_1	Rs. 1200/- + 18.00% GST	10000/-	28/08/2024 till 13.00 hrs.	04/09/2024 at 13.00 hrs.
7	Work of Making & Installation of Furniture Articles	2024_MCGM_1075514_1	Rs. 3000/- + 18.00% GST	53100/-	28/08/2024 till 13.00 hrs.	04/09/2024 at 13.00 hrs.

Note :-
- Last date payment of Earnest Money Deposit (EMD) online is on before due date and time prescribed.
- Corrigendum if any will be published on BMC & Mahatender website only.

The Municipal Commissioner reserves the right to reject all or any of the E-Tender without assigning any reason at any stage.

Sd/-
Medical Superintendent
Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar Hospital, Kandivali (W)

PRO/1069/ADV/2024-25

Let's together and make Mumbai Malaria free

IIFL SECURITIES
IIFL Securities Limited
CIN: L99999MH1996PLC132983
Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604 Tel: (91-22) 4103 5000 Fax: (91-22) 25806654
E-mail: secretarial@iifl.com, Website: www.iiflsecurities.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members of IIFL Securities Limited ("the Company") are hereby informed that the Company has, on August 27, 2024, sent the Postal Ballot Notice dated August 23, 2024 (the "Postal Ballot Notice"), by e-mail, to all Members whose name appeared in the Register of Members/List of Beneficial Owners, received from National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL"), as on Wednesday, August 21, 2024 ("Eligible Members") and whose e-mail IDs were available with the Depository/Depository Participants.

A copy of Postal Ballot Notice is also available on the website of the Company (www.iiflsecurities.com), the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the website of the remote e-voting service providing agency viz. CDSL (www.evotingindia.com).

Please note that the Postal Ballot Notice has been sent to the Eligible Members, by e-mail only, and the Company is providing facility for voting remotely, only by electronic means ("remote e-voting"), to its Eligible Members, for seeking their approval on the resolutions specified in the Postal Ballot Notice, in accordance with Section 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("The Act") read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, General Circular No.14/2020 dated April 8, 2020, No.17/2020 dated April 13, 2020, and various subsequent circulars, read with Circular No. 11/2022 dated December 28, 2022 and No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and any other applicable laws, rules, and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force). Further, pursuant to the aforesaid Circulars the requirement of sending physical copies of the Notice, postal ballot forms and pre-paid business reply envelopes has been dispensed with.

The Company has engaged the services of CDSL as the agency for providing e-voting facility to the Eligible Members, enabling them to cast their vote in a secured manner.

The Postal Ballot Notice contains the following Resolutions:

- To consider and approve the change of name of the Company and consequential amendment to Memorandum of Association and Articles of Association of the Company
- To re-appoint Mr. Shamik Das Sharma (DIN: 07779526) as an Independent Director of the Company

Members holding Equity Shares of the Company as on **Wednesday, August 21, 2024 (the "Cut-off Date")**, shall only be entitled to vote through e-voting process in relation to the Resolutions specified in the Postal Ballot Notice. The login credentials and the detailed procedure for casting the votes through remote e-voting have been sent to the Eligible Members alongwith the Notice. A person who becomes a Member after the Cut-off Date should treat the Postal Ballot Notice for information purpose only.

Eligible Members who have not registered their e-mail IDs, are required to register the same so as to receive the Postal Ballot Notice and the procedure for e-voting along with the login ID and password related details. The procedure to register email ID is, given below in the following manner:

- For Physical shareholders** - Please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to the **Company** at secretarial@iifl.com or **RTA** at rt.mh.helpdesk@iifl.com.
- For Demat shareholders** - Please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP).
- For Individual Demat Shareholders** - Please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP) which is mandatory while e-Voting through Depository.

The e-voting period will commence on **Wednesday, August 28, 2024 at 9:00 AM (IST)** and ends on **Thursday, September 26, 2024 at 5:00 PM (IST)**. During this period, Eligible Members of the Company may cast their votes electronically. The e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period.

CS Snehal Shah, Proprietor of M/s. Snehal Shah & Associates, Practicing Company Secretaries, Mumbai or failing him CS Pratik M. Shah, Practicing Company Secretaries, have been appointed as the Scrutinizer to conduct the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner.

The results of the Postal Ballot will be announced on or before Monday, September 30, 2024. The results alongwith the Scrutinizer's Report will be displayed at the Registered Office of the Company. The same will also be posted on the website of the Company (www.iiflsecurities.com), website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of CDSL at www.evotingindia.com

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futrex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 21 09911.

Members are requested to carefully read all the notes set out in the Postal Ballot Notice and in particular manner of casting vote through remote e-voting.

For IIFL Securities Limited
Sd/-
Meghal Shah
Company Secretary

Date: August 27, 2024
Place: Mumbai

Circle SASTRA Thane
PNB Pragati Tower, 3rd Floor, Plot C-9, Block-G, Bandra Kuria Complex, Bandra (East), Mumbai - 400051.
Email: cs8325@pnb.co.in

SALE NOTICE FOR SALE OF SECURED ASSETS UNDER SARFAESI ACT

E-Auction Sale Notice for Sale of Secured Assets under the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(i) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.
Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive/physical/ symbolic possession of which has been taken by the Authorised Officer of the Bank/ Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on the date as mentioned in the table herein below, for recovery of its dues due to the Bank/ Secured Creditor from the respective borrower (s) and guarantor (s). The reserve price and the earnest money deposit will be as mentioned in the table below against the respective properties.

SCHEDULE OF THE SECURED ASSETS

Sr No.	Name of the Branch	Description of the Immovable Properties Mortgaged	A) Date of Demand Notice us 13(2) of SARFAESI ACT 2002	A) Reserve Price	Date/ Time of E-Auction	Details of the encumbrances known to the secured creditors
Name & addresses of the Borrower(s) / Mortgagor(s) / Guarantors		Name of Mortgagor / Owner of property	B) Outstanding Amount as on C) Possession Date us 13(4) of SARFAESI ACT 2002	B) EMD	Date/ Time of E-Auction	Name & Number of the Contact Person
			D) Nature of Possession Symbolic / Physical / Constructive	C) Bid Increment Amount		
1	CIRCLE SASTRA THANE Mr. Kheraj Prakashali Khemani Mrs. Varsha Kheraj Khemani	Flat No. 201, Second Floor, Satguru Palace Building, Block No.A-702, Room No1404 Sheet No 47, Netaji Near Yoga Kendra Opposite Shiv Palace Uhlansagar 421005 Built up Area: 1060 Sq Ft	A)08.02.2022 B) Rs. 33,75,551.52 plus further interest & charges thereon C) 20.06.2022 D) Symbolic	A/Rs. 43,80,000/- B/Rs. 4,38,000/- C/Rs.5000/-	Date: 27.09.2024 Time: 10.00 a.m. to 04.00 p.m	Not Known to Us Manisha Kumari 7710044341
2	Circle SASTRA Thane Mrs. Devyani Patil Mr. Pramod Tulisram Patil	Flat no.604,6th floor,Penta no 1, Type 2, Pentagon Enclave, Asangaon, Shahpur, Thane. Carpet area 369sq.ft	A)10.10.2022 B) Rs. 25,74,815.22 (as on 30.09.2022 plus interest & charges thereon C) 02.01.2023 D) Symbolic	A/Rs.20,00,000/- B/Rs. 2,00,000/- C/Rs.5,000/-	Date: 19.09.2024 Time: 10.00 a.m. to 04.00 p.m	Not Known to Us Amutha Ponnur 9769195831
		Flat no.605,6th floor,Penta no 1,Type 2, Pentagon Enclave, Asangaon, Shahpur, Thane. Carpet area 369 sq.ft In the name of Mrs.Devyani Patil and Mr.Pramod Tulisram Patil.	D) Symbolic	A/Rs.20,00,000/- B/Rs. 2,00,000/- C/Rs.5,000/-	Date: 19.09.2024 Time: 10.00 a.m. to 04.00 p.m	Not Known to Us Amutha Ponnur 9769195831
3	Circle SASTRA Thane Pandurang Bapu Panchal (Borrower/ Mortgagor) and Supriya Pandurang Panchal (Borrower/Mortgagor)	Flat no 605,6th floor,B wing,Balaji Pride Chira nagar, Ravikiran society,village Nandivli Panchnandran, Tal Kalyan,Dombivli East-421204. Built up area 580 sq.ft. Room no 1, Vakari Chawl,Lokmanya Nagar, Pada no 3, Dawale Nagar,Bus stop,Thane west-400606.	A)05.01.2018 B) Rs. 21,10,678 (as on 31.07.2017) plus interest & charges thereon C)17.07.2019 D)Physical	A/Rs.27,12,000/- B/Rs. 2,71,200/- C/Rs. 5,000/-	Date: 19.09.2024 Time: 10.00 a.m. to 04.00 p.m	Not Known to Us Amutha Ponnur 9769195831
4	Circle SASTRA Thane Mrs. Rekha Ramdas Jadhav and Ramdas Sadasiv Jadhav	Flat no A/504,5TH floor,A-wing,Neeraj Heights, Gauripada, Kalyan west,Dist Thane-421301 Built up area 717 sq.ft plus interest & charges thereon C)08.09.2021 D)Symbolic	A)03.07.2021 B)Rs. 34,47,864.10 (as on 31.03.2021) plus interest & charges thereon C)08.09.2021 D)Symbolic	A/Rs.44,00,000/- B/Rs.4,40,000/- C/Rs.5000/-	Date: 19.09.2024 Time: 10.00 a.m. to 04.00 p.m	Not Known to Us Amutha Ponnur 9769195831
5	Circle SASTRA Thane Mrs. Ragini kumari Gupta	Flat no 301, C-wing,3rd floor,Shivneri Plaza CHS Limited, plot no 8, sector no 15 Sanpada(E), Navi Mumbai 400705. Built up area:294 sq.ft In the name of Ragini Kumari Gupta	A)13.07.2021 B)Rs. 36,89,804.05 (as on 31.05.2021) plus interest & charges C)22.09.2021 D)Symbolic	A/Rs.40,90,000/- B/Rs.4,09,000/- C/Rs.5000/-	Date: 19.09.2024 Time: 10.00 a.m. to 04.00 p.m	Not Known to Us Amutha Ponnur 9769195831
6	Circle SASTRA Thane All Legal heirs of Late Sh. Jaswant B Singh Mr. Rajabhor Shri Manik Prasad (Guarantor)	Flat no 302, B wing ,3rd floor,Bhanuprabha park,S.no 12/1A,plot no 2&3,CTS 4840,village katrang near Ashiyana Estate,Veena nagar,Khopoli Raigadh-412023. Built up area 950 sq.ft In the name Late Sh. Jaswant B Singh	A)05.02.2024 B)Rs. 13,91,675.88 (as on 31.01.2024) plus interest & charges thereon C)08.04.2024 D)Symbolic	A/Rs.31,22,000/- B/Rs. 3,12,200/- C/Rs.5000/-	Date: 30.09.2024 Time: 10.00 a.m to 04.00 p.m	Not Known to Us Amutha Ponnur 9769195831
7	Circle SASTRA Thane Anil Bakrishna Patil (Borrower/Mortgagor)	Flat no 202,2nd floor,Amrutgy CHSL,plot no 263, sector 6,Sarsole (GES),Nerul,Nav Mumbai-400706. Built up area 390 sq.ft In the name of Mr. Anil Bakrishna Patil	A)06.04.2022 B)Rs. 31,02,532.00 (as on 06.04.2022) plus interest & charges C)08.08.2022 D)Symbolic	A/Rs.30,96,000/- B/Rs.3,09,600/- C/Rs.5000/-	Date: 19.09.2024 Time: 10.00 a.m to 04.00 p.m	Not Known to Us Amutha Ponnur 9769195831

TERMS AND CONDITIONS
The sale shall be subject to the Terms & Conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules 2002 and to the following further conditions:
1. The properties are being sold on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS BASIS"
2. The particulars of Secured Assets specified in the Schedule hereinabove have been stated to the best of the information of the Authorised Officer, but the Authorised Officer shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation.
3. The Sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the Website <https://ebkray.in> on the respective date and time as mentioned in the above table.
4. For detailed terms and conditions of the sale, please refer <https://ebkray.in> and www.pnbindia.in.

Date: 28.08.2024
Place: Mumbai

Sd/-
Authorised Officer,
Punjab National Bank

STATUTORY SALE NOTICE UNDER RULE 8(i) OF THE SARFAESI ACT, 2002

